

लब्ध s. u. लभ् und vgl. यथालब्ध. लब्धा adj. f. Bez. einer best. Heroine *ΓΑΥΔΗ*. im *ÇKDR.*

लब्धक (von लब्ध) adj. bekommen, erlangt; s. दुःखलब्धिका.

लब्धदत्त m. N. pr. eines Mannes, der wieder fortgab was er erhielt, *ΚΑΘΑΣ.* 53, 8. fgg.

लब्धनामन् adj. einen Namen erlangt habend, in gutem Rufe stehend, berühmt: कृस्तिनः *ΚΙΜ. ΝΙΤΙΣ.* 16, 8.

लब्धनाश m. der Verlust des Gewonnenen *SPR.* 3760.

लब्धप्रणाश m. dass., Titel des 4ten Buches im *PAÑKATANTRA.*

लब्धर (von लभ्) nom. ag. Bekommer, Erhalter, Erlanger, Gewinner *ΚΑΤΗΟΡ.* 2, 7. *ÇAK.* zu *BRH. ÅR.* Up. S. 190. *राज्य* ° *MĀRK.* P. 118, 37. धनगर्ण लब्धा (fut.) P. 4, 4, 84.

लब्धलत 1) adj. s. u. लत 1). — 2) m. N. pr. eines Mannes *MBH.* 7, 7012.

लब्धवर् 1) adj. der seinen Wunsch erlangt hat, dem ein besonderer Vorzug in Folge einer Bitte und in Berücksichtigung seiner Verdienste von einer höheren Macht in Gnaden ertheilt worden ist *MBH.* 1, 7646. — 2) m. N. pr. eines Tanzlehrers *ΚΑΘΑΣ.* 52, 265. fgg.

लब्धवर्षा adj. (der die Buchstaben erlernt hat; vgl. *ΓΡΑΜΟΤΗΝ*, *ΓΡΑΜΟΤΗ*) unterrichtet, gelehrt *AK.* 2, 7, 5. H. 341. *HALĀ.* 2, 177. *RAGH.* 11, 2. सुभाषित ° *PĀRÇVANĀTBĀK.* 5, 47 (nach *AUFRECHT*).

लब्धव्य (von लभ्) adj. zu bekommen, zu erhalten, zu erlangen H. an. 2, 381. *MED. j.* 52. *ÇAK.* zu *BRH. ÅR.* Up. S. 190. 260. एवं न शक्यते लब्धुमलब्धव्यम् *MBH.* 5, 3900.

लब्धशब्द adj. = लब्धनामन् R. 2, 63, 10.

लब्धि (von लभ्) f. 1) Erlangung (das obj. im gen. oder im comp. vorangehend) *HALĀ.* 5, 58. *JĀĀ.* 1, 351. *VARĀH. BRH. S.* 50, 17. fg. (pl.) 71, 11. fg. 85, 6. 87, 5. 7. 8. 10. 11. 14. fgg. 20. 22. fgg. 26. 104, 20. *ΚΑΘΑΣ.* 17, 55. *BRĀG. P.* 2, 7, 13. 7, 7, 40. 10, 38, 15. 60, 20. ब्राह्मणाप्राण ° Gewinnung, Erhaltung *RĀGA-TAR.* 3, 86. Ohne obj. Gewinn (beim Verkauf) *VARĀH. BRH. S.* 42, 5. 6. 50, 18. — 2) Quotient *COLEBR. Alg.* 8.

लब्धिम adj. gewonnen, erhalten *BHĀṬ.* 7, 65.

लभ् (= älterem रभ्), लभते (प्राप्ति) *DHĀTUP.* 23, 6. लेभे, लप्स्यते, लब्धा (vgl. *KĀR.* 5 aus *SIDDH. K.* zu P. 7, 2, 10), अलब्ध P. 8, 2, 40, Sch. pass. aor. अलामि und अलामि (mit praep. nur अलामि) P. 7, 1, 69. *VOP.* 24, 7. लब्धा, लब्धुम्; aus metrischen Rücksichten auch act., z. B. लभति *MAITRĀJUP.* 6, 22 (in ungebundener Rede). लभामि *MBH.* 3, 12894. *HĀRIV.* 9972. लभेत् *MBH.* 1, 3689. 3, 4086. 13, 360. *HĀRIV.* 10041. *MĀRK. P.* 43, 20. लभेयम् *MBH.* 1, 6385. 3, 12018. लभतु 5, 7057. अलभत् 1, 5115. 3, 1796. अलभन् 10496. ललभ *Verz. d. Oxf. H.* 25, b, 13. fg. लप्स्यामि *MBH.* 3, 14797. लप्स्यति *HĀRIV.* 11857. लभिष्यसि *PAÑKĀR.* 1, 13, 34. st. des ungrammatischen अलभत् *MBH.* 3, 8505. अलभत् 14, 2644 und अलभत्ताम् 285 liest die ed. Bomb. richtig अलभत् u. s. w.; 2, 1365 haben beide Ausgg. प्रलभन्ते. 1) erwischen, fassen; antreffen, finden: नमुचिमसुरं नालभत *TBR.* 1, 7, 4, 6. दूर इव पशुं लभते *AIT. BR.* 3, 24. न पद्भ्नेष्वलप्सत 7, 17. *KAUC.* 89. वशे *ÇAT. BR.* 1, 9, 2, 35. *LĀṬ.* 4, 3, 17. सा राज्ञी रत्तिर्भिलब्धा *ΚΑΘΑΣ.* 5, 66. 18, 242. 33, 117. धर्मलब्ध von *Gluth* ergriffen *MEGH.* 62, v. l. अयि त्वं न लभेत्कर्णं राज्यलम्भोपपादनम् sich bemeistern *MBH.* 5, 4814. मित्रं ध्रुवम् *M.* 7, 208. पशियं पशुम् *R.* 1, 61, 14 (63, 16 *GORR.*).

VI. Theil

मनुष्यपतिसुतां कृतं लभधम् 4, 41, 79. यदा तु प्रतिषेद्धारं पापो न लभते क्वचित् *SPR.* 4583. *ΚΑΘΑΣ.* 12, 108. 18, 227. 30, 102. *MĀRK. P.* 74, 31. *HIT.* 58, 4. *Z. d. d. m. G.* 14, 373, 10. अज्ञया कूपलब्धया *BUĀG. P.* 9, 19, 11. *SPR.* 783. न कृष्टो लभ्यते कश्चित्सर्वः शाकपरायणः wird gefunden, — ange-troffen *R.* 2, 41, 14. *ΚΑΘΑΣ.* 24, 232. 79, 29. न चैनं कश्चिदात्रुठं (अरिर्दु व. l.) लभते राजसत्तमम् *MBH.* 1, 1756. निधिम् einen Schatz finden *JĀĀ.* 2, 34. fg. *ΚΑΘΑΣ.* 33, 154. अस्थिकं या लब्धा *SPR.* 3335. धनगुप्तगृहं पृच्छन्कृच्छ्रेण लब्धास्तमिते सूर्ये प्रविष्टः *PAÑKĀT.* 137, 25. नाम्नो ऽत्र लभते क्वापि *RĀGA-TAR.* 4, 294. 5, 108. *ΚΑΘΑΣ.* 23, 41. मार्गम् einen Weg finden *KUMĀRAS.* 3, 49. अक्वकाशम् Platz —, einen freien Spielraum —, Gelegenheit finden, sich Eingang verschaffen, am Platze sein *MAITRĀJUP.* 6, 22. वाचो वाच्यविवेकविक्षवधियामीदृग्विधा मादशा लप्स्यते क्व किलावकाशम् *Verz. d. Oxf. H.* 120, a, 33. fg. andere Beispiele s. u. अक्वकाश 2). अत्तरम् dass.: लब्धात्तर adj. der eine Gelegenheit gefunden hat; davon ° ल्व n. *ÇĀK. CH.* 58, 9. इत्यादि मन्त्रिणां वाच्यं न लेभे तस्य चात्तरम् so v. a. machte keinen Eindruck auf ihn *ΚΑΘΑΣ.* 40, 55. लब्धावसर Gelegenheit gefunden habend *KAUSH. UP. Einl.* 1, 15. 2, 13. पदम् Platz finden eig. und übertr. so v. a. sich Eingang verschaffen *ÇĀK.* 138. *RAGH.* 9, 42, 8, 90. *BUĀG. P.* 3, 28, 20. अलब्धनिद्रातण keine Zeit zum Schlafe findend 5, 14, 21. कात्यायनस्यायं लब्धः कालः प्रकाशने so v. a. der Zeitpunkt ist da *ΚΑΘΑΣ.* 5, 90. लब्धतीर्थं so v. a. die Gelegenheit habend *BUĀG. P.* 3, 19, 4. — 2) erhalten, bekommen, in den Besitz von Etwas gelangen, theilhaftig werden (pass. zu Theil werden), wiedererlangen: यत्ने लप्स्यमानो भवति er wird beim Opfer Etwas bekommen d. h. einen Gewinn davon *AIT. BR.* 1, 13. धनम् *ÇAT. BR.* 13, 5, 4, 15. 2, 4, 2, 4. *ΚΑΤΗΟΡ.* 1, 27. *M.* 4, 156. *R.* 3, 76, 30. *SPR.* 1288. fg. 3605. *VIKR.* 42. अलब्धं चैव लिप्सेत लब्धं रनेत्प्रयत्नतः *SPR.* 233. fg. मासे मासे च लेभे स तस्मात्स्वर्षाशतं नृपात् *ΚΑΘΑΣ.* 35, 33. तेभ्यो लब्धेन भैनेण *M.* 11, 123. देशानलब्धांलिप्सेत लब्धाश्च परिपालयेत् 9, 251. 8, 147. 201. fg. अम् अल्पक्रीतं दासद्वयं लब्धम् *PRAB.* 61, 2. लेभे स्वकं वपुः *MBH.* 3, 2997. लक्ष्मीम् *ΚΑΘΑΣ.* 18, 204. *RĀGA-TAR.* 5, 136. अयम् *ÇĀK.* 62. लब्धास्त्र *MBH.* 3, 1727. अमरामिदं कुतो लब्धम् *VER. in LA. (III)* 10, 14. लभेत सिकतासु तैलमपि यत्नतः पीडयन् *SPR.* 2661. रसं क्वायं लब्धानन्दी भवति *TĀITR. UP.* 2, 7. स्वर्गम् *MBH.* 13, 361. *R.* 1, 43, 5 (44, 5 *GORR.*). *MĀRK.* 158, 1. लोकाक्कुभान् *MBH.* 1, 6839. 13, 339. यज्ञभागम् 5, 550. कृत्स्नमंशम् *M.* 8, 207. वेतनम् 216. चत्वारि लेभे मुखानि *BUĀG. P.* 3, 8, 16. मेदिनीम् *MBH.* 3, 2677. *राज्यम्* 16779. कामम् *R.* 1, 10, 10. 2, 43, 3. *MEGH. G. WEBER, RĀMAT. UP.* 328. सर्वाभिप्रायकृतान् *MBH.* 5, 7400. पुत्रम् *AIT. BR.* 7, 13. *KĪĀND. UP.* 4, 4, 2. *MBH.* 1, 6385. 13, 658. *R.* 1, 15, 14. 23, 15. *RĀGA-TAR.* 1, 107. *MĀRK. P.* 52, 27. सुतांश्च लप्सीष्ठाश्च धनं च तात *P.* 8, 2, 104, Sch. तमलभत् पतिम् *RAGH.* 9, 22. इक्षिता याचिता लब्धा च *VER. in LA. (III)* 16, 11. गर्भम् *MBH.* 5, 7398. 3, 10496. वृत्तिम् *HĀRIV.* 11857. जीवम् 9972. जन्म *KIR.* 3, 43. आयुः *M.* 4, 156. आयुः शताब्दम् *MĀRK.* 1, 18. इप्सितां गतिम् *HĀRIV.* 7986. लब्धास्पद *SPR.* 2660. फलम् *M.* 9, 49. 51. 54. *MBH.* 3, 142. *R.* 1, 62, 27. *MEGH.* 25. 35. यशः *MBH.* 3, 8505. *BRĀG.* 11, 33. *SPR.* 2364. ज्ञानम् *BRĀG.* 4, 39. *BUĀG. P.* 4, 16, 25. बुद्धिम्, चेतः *MBH.* 3, 2381. संज्ञाम् 5, 7180. *R.* 2, 34, 21. चेतनाम् *PAÑKĀT.* 35, 41. शरणां *R.* 2, 96, 48. मर्कटशब्दम् 1, 63, 17 (65, 20 *GORR.*). *ΚΑΘΑΣ.* 17, 45. लब्धप्रथमादिसंज्ञं *P.* 1, 4, 102, Sch. सुखम् *KĪĀND. UP.* 7, 22. *R.* 2,